

August 7, 2019

To,

**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400 001

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,  
Plot No:- C/1, G Block  
Bandra Kurla Complex,  
Mumbai- 400 051

**BSE Scrip Code:- 531892**

**NSE Symbol:- KHANDSE**

**Sub: Newspaper Advertisement for Notice of 26<sup>th</sup> Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information**

Dear Sir,

Please find enclosed copies of advertisements published in Free Press Journal and Navshakti newspapers on August 3, 2019, in terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 regarding Notice of the 26<sup>th</sup> Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information.

Kindly consider and update the same in your records.

Kindly acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Khandwala Securities Limited**



**Abhishek Joshi**  
**Company Secretary & Compliance Officer**

Encl:- a/a



**D & H India Limited**  
CIN: L28900MH1985PLC035822  
Regd. Office: A-204, Kailash Esplanade,  
Opposite Shreyas Cinema, L.B.S Marg,  
Ghatkopar (West), Mumbai, 400 086.  
Phone: 022-25006441 Fax: 022-25006441E-mail: hdn@dnhindia.com  
Website: www.dnhindia.com

**NOTICE**  
Notice is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held at the Head Office of the Company, at Indore, on 10<sup>th</sup> August, 2019 at 4:00 P.M. to consider, approve and take on record Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2019 and to transact other business as per agenda of the meeting.

By order of the Board  
Rajesh Sen  
Date: 02.08.2019  
Company Secretary

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to Public at large that, I, Asha B. Singh is proposing to Purchase from Mr Hemant Kumar S. Sharma his Property mentioned in the schedule below.  
All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, loan or mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at B-806, Twin Tower, 2nd Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai - 400 053 within 15 days from the date hereof, failing which the said Sale will be completed and it would be presumed that no one has any claim or interest in the said property of whatsoever nature except what are disclosed to us and no such claim will be entertained in future and such claimants if any will be estopped from doing so.

**SCHEDULE**  
Description of the Property  
Bearing Share Certificate No. 85  
Room No. 51, 1st Floor, RNA Arcade,  
Krystal Avenue CHS Ltd, Lokhandwala  
Complex, Andheri (W), Mumbai - 53. Sd/-  
(Asha B. Singh)  
INTENDING PURCHASER  
Place: Mumbai Date: 3rd August 2019

**TRIOCHEM PRODUCTS LIMITED**  
(CIN: L24249MH1972PLC015544  
Regd. Office: 4<sup>th</sup> Floor, Sambava Chambers,  
Sir. P. M. Road, Fort, Mumbai - 400 001  
Telephone No.: 00 91 (22) 40828100;  
Fax No.: 00 91 (22) 40828181;  
Email: info@triochem.com  
Website: www.triochemproducts.com

**NOTICE**  
Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, August 10, 2019 at the registered office of the company at 4.00 p.m., inter alia, to consider the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2019.

The information contained in this notices is available on the website of the Company's www.triochemproducts.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com)

For Triochem Products Limited  
Sd/-  
Ramu S. Deora  
Director & CEO  
Place: Mumbai  
Date: 2<sup>nd</sup> August, 2019  
Important Request to Shareholders:  
1. Register/Update their E-mail ID with Company, DP and R&T Agent.  
2. Dematerialize your shares from physical, in case not yet done.  
3. Update your latest Communication address with R&T Agent.  
Ref No: TPLPP03192019

**SIMMONDS MARSHALL LIMITED**  
Regd. Office: Mumbai-Pune Road,  
Kasarwadi, Pune-411034  
Tel. No. (91-20) 2678-2168 / 716 Fax No. (91-20) 2678-2195  
CIN: L25299MH1987PLC021546  
Email: secretarial@simmondsmarshall.com  
Website: www.simmondsmarshall.com

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, August 13, 2019 to consider and approve the Unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2019 along with the Limited Review Report and any other matter with the permission of the Chair. Further, in terms of SEBI (PIT) Regulations 2015 read with Company's Code of Conduct for insider prohibition of Insider trading, the "Trading Window" for insiders, shall be closed from July 1, 2019 and shall reopen 48 hours after the information is made public. This information also available on the Company's website www.simmondsmarshall.com and BSE website www.bseindia.com

For Simmonds Marshall Limited  
Sd/-  
S. J. Marshall  
Chairman  
Date: 2<sup>nd</sup> Aug, 2019.  
Place: Mumbai (DIN: 00085682)

**DONEAR INDUSTRIES LIMITED**  
CIN: L99999MH1987PLC02076  
Registered Office: Donear House,  
8<sup>th</sup> Floor, Plot No. A50, Road No. 1,  
MDC, Andheri (East), Mumbai - 400 093  
Tel. No. 3076 8100 Fax No. 022 3076 8313  
Email: info@donear.com  
Website: www.donear.com

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 10<sup>th</sup> August, 2019 to inter-alia, consider and approve the Unaudited Financial Results along with Limited Review Report for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

Further, as per the Company's Code of Conduct for regulating, monitoring and reporting of trading by insiders, framed pursuant to the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company has already closed with effect from 1<sup>st</sup> July, 2019 and shall reopen after the 48 hours from the declaration of Results. The said information is also available on the Company's website at www.donear.com and may also be available on the website of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

**KILBURN ENGINEERING LTD.**  
Corporate Identity Number (CIN) : L24232WB1987PLC042956  
Four Mangoe Lane, Surendra Mohan Ghosh Sarani, Kolkata - 700 001.  
Tel. No. 033-22313337 / 22313450, Fax No. 033-22314768  
Email : cs@kilburnengg.com Website : www.kilburnengg.com

**CORRIGENDUM TO THE NOTICE OF 31ST AGM**  
Notice is hereby given to the shareholders that following modifications to the Notice for Thirty First Annual General Meeting (AGM) of the Company dated 15th July, 2019 are hereby brought to your kind attention.  
i. Dates of Book closure for Share Transfer Books and Register of Members are hereby withdrawn  
ii. Record Date for payment of Dividend (if any to be declared at 31st AGM) will be 16-08-2019. These modifications are being made due to some administrative convenience.

For Kilburn Engineering Limited  
Arvind Bajoria  
Company Secretary  
Place : Thane  
Date : 02-08-2019

**EROS INTERNATIONAL**  
EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED  
CIN: L99999MH1994PLC080502  
Registered Office: 201, Kailash Plaza, Plot No. A-12, Opp. Laxmi Industrial Estate,  
Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, India  
Corporate Office: 901/902, Supreme Chambers, Off. Veera Desai Road,  
Andheri (West), Mumbai-400 053, India  
Tel No. : +91-22-6602 1500, Fax No. : +91-22-6602 1540 Website: www.erosplc.com

**NOTICE**  
NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 12, 2019, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019 and any other matter with permission of the Chair. The said notice may be accessed on the Company's website at www.erosplc.com and also on the stock exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Eros International Media Limited  
Sd/-  
Abhishek Kanoo  
VP- Company Secretary and Compliance Officer  
Place: Mumbai  
Date: 02.08.2019

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that we, M/S Saur Jagat, the Developers are implementing the Slum Rehabilitation Scheme on Plot bearing CTS No. 70, 70/1 to 9, 76, 76/1 to 166, 77, 77/1 to 13, 78(pt), 78(3) pt, 78(4) to 10 of Village Hariyal at Lokmanya Nagar, Vikhroli (West) known as Shree Siddhivinayak SRA CHS Ltd with adjoining slum plot bearing CTS No. 69, 69/1 to 23 of Village Hariyal at Lokmanya Nagar, Vikhroli (West) ("the said property").

In respect of CTS Nos 76, 76/1 to 166, the following title documents have been lost/ misplaced:  
i. Original Conveyance Deed dated 19.01.1996 executed by and between Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Dilipsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumant Phakadu Sonawane and (ii) Jagannath Hanumant Sonawane (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. BBJ/258/1996.

ii. Original Conveyance Deed dated 19.01.1996 executed by Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratap Singh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumant Phakadu Sonawane and (ii) Prabhakar Hanumant Sonawane (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. BBJ/256/1996.  
iii. Original Conveyance Deed dated 08.07.1974 executed by Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas, being the only survivor of Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumant Phakadu Sonawane Proprietor of N.P.Sonawane & Co. (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. 2415/1974.

iv. Original Release Deed dated 2004 executed by and between Malti Harish Detake (therein the Releasee) and (a) Prabhakar Hanumant Sonawane, (b) Jagannath Hanumant Sonawane and (c) Anjanabai Hanumant Sonawane (therein the Releasees), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. BDR-7/2919/2004.  
In respect of CTS Nos 78 (pt), 78/4 to 10, the following title documents have been lost/ misplaced.  
i. Original Deed of Conveyance dated 06.12.2009 executed by (a) Pratapsinh Shoorji Vallabhdas, (b) Dilipsinh Shoorji Vallabhdas and (c) Jyotsna Vikramsinh Vallabhdas, the Vendors in favour of (a) Prabhakar Hanumant Sonawane and (b) Jagannath Hanumant Sonawane, the Purchasers, duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. BDR-13/10367/2009.

NOTICE is hereby given to all persons that not to deal or carry out any transaction with anyone on basis of the said missing documents. If anyone has any objection and/or claim then kindly inform the undersigned in writing within 7 days from this presents. And the objections and/or claims, if any, received after the time period of 7 days then the objections and/or claims of such entity/persons shall be treated as waived and not binding on us. The public at large is hereby also informed that any use of the said title documents anywhere in any manner will be treated as null and void and M/S SAUR JAGAT, shall not be responsible for any such acts and deeds.

M/S SAUR JAGAT  
Ground Floor, Sharda Sangeet Vidyalaya,  
M. K. Marg, Kalanagar, Bandra (E),  
Mumbai 400 051  
Dated this 3rd day of August 2019

Form No. 04 (see Sub rule (2A) of rule 5)  
Government of India  
Ministry of Finance, Department of Financial Services,  
MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL-3  
1st Floor, MTNL Telephone Exchange Bldg Next to Raghuleela Mall,  
Near Vashi Rly Station, Vashi, Navi Mumbai - 400 703.  
Ph : 27812350

SUMMONS BY WAY OF PAPER PUBLICATION  
ORIGINAL APPLICATION NO. 679 OF 2018

Punjab National Bank ...Applicant  
Versus  
Shilpa Surendra Bavdhankar & Ors. ...Defendant

Whereas the above OA was listed before Hon'ble Presiding Officer on Whereas, the Hon'ble Tribunal is pleased to issue Summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 1125340/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under-  
(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;  
(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 5 of the original application;  
(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and Properties disclosed under serial number of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;  
(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the Ordinary course of this business any of the assets over which security interest is created and/or other assets and Properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;  
(v) you shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.  
You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 22/04/2019 at 11.30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.  
Given under my hand and seal of this Tribunal on this the 24th day of September, 2019.

By Order of the Tribunal  
I/C, REGISTRAR  
MDRT - III, Mumbai

\*Defendants as per list Overleaf.  
To,  
(1) M/S. SHILPA SURENDRABAVDHANKAR (Borrower)  
Residence at 1201, A-Wing, Evershine Tower,  
Near HP Petrol pump, Sahakar Nagar,  
Andheri (West), Mumbai-400053.  
(2) MRS. SNEHAL SURENDRABAVDHANKAR (Co-Borrower)  
Residence at Shivneri Apt., E-1/10, C-8,  
Sector-8, Nerul (West), Navi Mumbai-400706.

**Tree House Education & Accessories Limited**  
Reg. Office: C/702 Morya House, Near Infinity Mall,  
Off. Link Road, Andheri (West) Mumbai 400 053.  
Email: compliance@treehouseplaygroup.net  
Website: www.treehouseplaygroup.net  
CIN No: L80101MH2006PLC163028

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Tree House Education & Accessories Limited will be held on Saturday, August 10, 2019 at 10:30 A.M. at its registered office address, Mumbai, inter alia, to consider and approve:

- The Un-audited Financial Results & Limited Review Report of the Company's Auditor for the 1st quarter ended June 30, 2019.
- Any other business with the permission of Chair.

Pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 the closure of trading window shall commence for insiders from August 04, 2019 and will end after 48 hours after the results are made to public.

This intimation is also available on the website of the:  
1. Company (www.treehouseplaygroup.net);  
2. BSE Limited (www.bseindia.com);  
3. National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com);  
4. Metropolitan Stock Exchange of India Limited (http://www.mseil.in)

For Tree House Education and Accessories Limited  
Sd/-  
Guddi Bajpai  
Company Secretary  
Place: Mumbai  
Date: August 2, 2019

**APPENDIX IV**  
(See rule 8 (1))  
POSSESSION NOTICE  
(for immovable property)

Whereas,  
The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.04.2019 calling upon the Borrowers PULCHAND EXPORTS PV. LTD., PRADEEP PULCHAND AGARWAL, PRADEEP PRADEEP AGARWAL (THROUGH POA HOLDER PRADEEP PULCHAND AGARWAL) ALONGWITH PSONS LIMITED (CORPORATE GUARANTOR) to repay the amount mentioned in the Notice being Rs.87,91,387/- (Rupees Eight Crore Thirty Seven Lakhs Ninety One Thousand Three Hundred Eighty Seven Only) against Loan Account No. HLPAL000290576 as on 15.04.2019 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 02.08.2019. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount Rs. 8,37,91,387/- (Rupees Eight Crore Thirty Seven Lakhs Ninety One Thousand Three Hundred Eighty Seven Only) as on 15.04.2019 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
THE ENTIRE BUNGALOW ADMEASURING ABOUT 12,100 SQUARE FEET BUILT UP STRUCTURES CONSISTING OF GROUND, FIRST AND PART SECOND FLOOR TOGETHER WITH OPEN LAND SPACES ON ALL FOUR SIDES OF THE BUNGALOW SITUATED ON PLOT BEARING CADESTRAL SURVEY NO. 85 OF COLABA DIVISION IN MITTAL GRANDEUR, STREET NO. 25, CUFFE PARADE, AT THE JUNCTION OF KHATAU ROAD AND CUFFE PARADE ROAD, MUMBAI - 400005, MAHARASHTRA (CUFFE PARADE PROPERTY), INCLUDING ALL FIXTURES BEING THEREIN.

The said property is bounded as under:  
EAST : AS PER TITLE DEED WEST : AS PER TITLE DEED  
NORTH : AS PER TITLE DEED SOUTH : AS PER TITLE DEED  
Sd/  
Date : 02.08.2019 Authorized Officer  
Place : MUMBAI INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

**KHANDWALA SECURITIES LIMITED**  
CIN: L67120MH1993PLC070709

Registered Office: Ground Floor, Vikas Building, Green Street, Fort, Mumbai - 400023 Tel. No: 91-22-40767373/74; Fax No: 91-22-40767377/78; Email id: investorgrievances@ksindia.com; website: www.ksindia.com

**NOTICE OF THE 26<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the Twenty Sixth Annual General Meeting (AGM) of the Members of Khandwala Securities Limited will be held on Friday, August 30, 2019 at 12.30 p.m. at C. K. Nayudu Hall, in the Cricket Club of India (CCI), Brabourne Stadium, Churchgate, Mumbai - 400 020, to transact the business as set out in the Notice of the AGM dated May 25, 2019.

The Annual Report 2018-19 has been sent electronically to all those Members whose e-mail addresses are registered with their Depository Participants/Registrar and Share Transfer Agent. Physical copies have been sent to all other Members at their registered address by the permitted mode. The AGM Notice and Annual Report 2018-19 are also uploaded on the Company's website i.e. www.ksindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions specified in the AGM Notice through Remote E-voting Facilities provided by Karvy Fintech Private Limited ("Karvy").

All the Members are hereby informed that:

- The date of completion of dispatch of the Annual Report is August 1, 2019.
- Remote e-voting period shall commence from Tuesday, August 27, 2019 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, August 29, 2019 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by Karvy for voting after 5.00 p.m. on August 29, 2019.
- The Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. August 22, 2019 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through ballot /polling paper at AGM.
- Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date i.e. August 22, 2019 may obtain the USER ID and password by sending a request at evoting@karvy.com or to the Company.
- The facility for voting through ballot/polling paper shall be made available at the venue of the AGM and the Members who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM.
- For details relating to remote e-voting, please refer to the process and manner for availing E-voting facility send along with the Annual Report. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of https://evoting.com (Karvy website). In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Mohd Mohsin Uddin, Karvy Fintech Private Limited, Karvy Selamium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad - 500 032 or phone no. 040-6716 1562 or contact at toll free no. 1800-34-54-001 for further clarifications.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Friday, August 23, 2019 to Friday, August 30, 2019 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

For Khandwala Securities Limited  
Sd/-  
Paresh Khandwala  
Managing Director  
Place : Mumbai  
Date : August 2, 2019

**झारखंड सरकार**  
ग्रामीण विकास विभाग (झा०का०ग्रामको०) मुख्य अभियंता का कार्यालय  
102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, रांची  
ई-अनुकूलित पत्रनिविदा आमंत्रण सूचना  
दिनांक :- 02.08.2019  
मुख्य अभियंता, ग्रामीण विकास विभाग (झा०का०ग्रामको०), झारखंड, रांची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा आमंत्रित की जाती है।

क्र. सं.	आई-टी ई-प्रोक्विजेंट संख्या / पैकेज संख्या	कार्य का नाम	प्रांशुकृत राशि (रुपये में)		कार्य समाप्ति की तिथि	टेंडर का नं०
			अंक में	अक्षर में		
1.	RDD(RWA)/LATEHAR/2019-20	बोहदा से पोतमाडीह भाया सेरवुवनी तक पथ का सुदृढीकरण कार्य (लम्बाई- 3.000 कि०मी०)	1,06,15,511.00	₹	एक करोड़ छः लाख पन्ध्र हजार पाँच सौ ग्यारह रु० मात्र	09 माह द्वितीय

2. वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि- 08.08.2019  
3. ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय- 16.08.2019 अपराह्न 5.00 बजे।  
4. जिला नियंत्रण कक्ष, रांची में निविदा शुल्क, अग्रपन की राशि, शपथ एवं मूल प्रति एवं अपलोड किये गये तकनीकी योग्यता दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि- 19.08.2019 पूर्वह्न 10.00 बजे से अपराह्न 3.30 बजे तक।  
5. निविदा खोलने की तिथि एवं समय- 20.08.2019 पूर्वह्न 11.30 बजे।  
6. निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता- मुख्य अभियंता, ग्रामीण विकास विभाग (झा०का०ग्रामको०), झारखंड, रांची, 102 द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, रांची।  
7. ई-निविदा प्रकोष्ठ का दूरभाष नं०- 0651-2207818  
8. निविदा शुल्क भारतीय स्टेट बैंक द्वारा निर्गत बैंक ड्राफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विभाग (झा०का०ग्रामको०), कार्य प्रमंडल, लातेहार के पत्र में मुद्रांक होना जो लौटाया नहीं जायेगा।  
विस्तृत जानकारी के लिए वेबसाइट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।  
P.R. 213517 Rural Work Department(19-20)-D नूद - नूद नहीं बरतेंगे तो बूद को तरदेंगे नोडल पदाधिकारी ई-प्रोक्विजेंट सेल

**GIC HOUSING FINANCE LTD.**  
Corporate Office / Head Office: GICHL, National Insurance Building, 6<sup>th</sup> Floor, J. T. Road, Next to Astoria Hotel, Churchgate, Mumbai, 400 020, Tel.: (022) 2285 1765 / 66 / 67 | Website: www.gichfina.com  
Boisar Branch : 235, Second Floor, Harmony Plaza, Opp. SBI, Tarapur Road, Boisar (W) - 401501, Contact No. 02525-266803/267010

**SYMBOLIC POSSESSION (UNDER SUB-RULE (1) OF RULE 8 OF THE SECURITY (ENFORCEMENT) RULES, 2002)**

WHEREAS the undersigned being the authorized officer of GICHL, pursuant to the demand notice issued on its respective dates, under section 13 (2) of SARFAESI Act 2002 calling upon you / Borrowers, the under named, to pay outstanding dues within 60 days from the date of receipt of the respective notices. You all have failed to pay the said outstanding dues within stipulated time, hence GICHL is in exercise and having right as conferred under the provisions of sub section (4) of section 13 of SARFAESI ACT, 2002 read with rules thereunder, taken SYMBOLIC POSSESSION of the Secured Assets as mentioned herein below.

Sr. No.	File No. / Name Of The Borrower & Co-borrower	Address Of The Mortgage Property	Outstanding Dues As On 01.08.2019 (amt In Rs)	Date Of Demand Notice Issued	Publication Date	Date Of Possession Notice Issued
1.	MH063060000546 Mrs. Reema Azad Chaudhary, Mrs. Anju Prabhakar Bangera, Mr. Azad Rammurat Choudhary	Building Name: C Motinagar CHSL; Flat No: 104, 1 <sup>st</sup> Floor, H No 10, P.K. Road, Land Mark: Mithulal Jain Bungalow, Ghatdeo, New Golden Nest, Bhaynder East, Mira Road, Pincode: 401107	Rs. 24,86,500	10.04.2019	22.05.2019	29.07.2019

FURTHER, to this notice, the Borrowers are hereby called upon to hand over vacant and peaceful possession of the respective properties to GICHL within 7 days from the date of this notice, else the undersigned shall be constrained to proceed to take PHYSICAL POSSESSION of the above properties forcibly by adopting method/s and / or may dispose the properties in line with the provisions provided under the SARFAESI ACT 2002 and rules thereto. The BORROWERS and the PUBLIC IN GENERAL is hereby cautioned not to deal with the above referred Properties / Secured Assets or any part thereof and any dealing with the Properties / Secured Assets will be subject to charge of GICHL for the amount mentioned hereinabove against Properties / Secured Assets which is payable with the further interest thereon until payment in full.

Sd/-  
Santosh Khavare  
Boisar - Branch In-Charge  
Date : 03.08.2019  
Place : Boisar

**Town Planning Department**  
**Nashik Municipal Corporation, Nashik**  
Rajiv Gandhi Bhavan, Sharapur Road, Nashik - 422 002.  
Ph. (0253) 2575631/32, 2579119 Fax: 2577936  
E-Tender Notice No. 01/2019-20

Nashik Municipal Corporation (NMC) Invites sealed tender from experienced technical consultant in e-tendering, for the following works.

Sr. No.	Name Of Work	EMD Amount	Tender Form Fees + G.S.T.
1.	Carrying out impact Assessment study due to cluster development for congested in areas in Nashik City.	2,25,000/-	2000+360+90 = 2450/-

- Note:-
- Tender Documents will be available on www.mahatenders.gov.in from the dates prescribed below. Detailed Tender Notice is available on the above website.
  - Tender documents sale starts from 05/08/2019 to 21/08/2019
  - Pre-bid meeting is on 13/08/2019.
  - Last Date submission of queries & clarifications - 16/08/2019.
  - Last date of online submission of tender is 22/08/2019 up to 3.00 pm.
  - If possible, online bids will be opened on 23/08/2019 in the office of Assistant Director, Town Planning Department.
  - Commissioner, Nashik Municipal Corporation reserves the rights to reject any or all bids without assigning any reason thereof.

Sd/-  
Assistant Director  
Town Planning Department  
Nashik Municipal Corporation, Nashik  
Sd/-  
Commissioner  
Nashik Municipal Corporation, Nashik  
ज.सं./जा.क्र./१७७ दि. ०२.०८.२०१९ पाणी म्हणजे जीवन, हाच आपले स्वप्न

**Saraswat Bank**  
SARASWAT CO-OPERATIVE BANK LTD. (A SCHEDULED BANK)  
Recovery Dept. : 74-C, Samadhan Building, 2<sup>nd</sup> floor, Senapati Bapat Marg (Tulsi Pipe Road), Dadar (W), Mumbai-400 028.  
Phone No. : +91 22 2422 1202 / 04 / 06 / 11. Fax No. : +91 22 24381310

**E-AU**



**PUBLIC NOTICE**  
 NOTICE IS HEREBY given to the public on behalf of my client M/s. Gabrie House CHS Ltd., Gabriel Road, Mahim, Mumbai - 400 016 that they have received application from Mrs. Manita Cyril Fernandes for transfer of share certificate No. 05 in respect of Flat No. 81 in the building of the society to her name.  
 Any person having any claim of any nature whatsoever in respect of the said shares and said flat is hereby called upon to inform the undersigned of the claim in writing supported with all relevant documents within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which, the claims, if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned.  
 SD/-  
**S. S. Hussain,** Advocate  
 4A, Gabriel House, Off. L.J. Road,  
 Date: 03/08/2019 Mahim, Mumbai - 400 016.

**हाहाळ कागदपत्र**  
 श्री. भरत अंकुश चौधरी, वय -३३ वर्ष, राहणार - देवी अपार्टमेंट, रूम नं. १०१, प्लॉट नं. २२/४४, सेक्टर १९/२०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई।  
 सदर मालकी हक्काचे श्री. अंकुश बापू चौधरी व आई श्रीमती पूजा अंकुश चौधरी या नावे असलेले गाळा नं. ५ व ६, प्लॉट नं. ४, सिटी विनायक इंटर्प्रायजेस लिमिटेड, एअरप्लेन रोड, नवी मुंबई ह्या गाळ्याचे सेल अंतीमते मुळप्रत दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी रिकॉर्ड मधून बेलापूर परिसरात हाहाळ झाले आहेत. त्याची पोस्टिक्स कॅम्प्लेट बेलापूर पोस्टिक्स स्टेशन येथे केेली असून नं. १९/६२/२०१८ दि. २९/१२/२०१८ असा आहे. सदर कागदपत्र सापडल्यास वरिल पर्यावरण संपर्क करावा.  
 श्री. भरत अंकुश चौधरी  
 9423005038 / 7977548747  
 दिनांक : 03/0८/२०१९ ठिकाण : नवी मुंबई

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE is hereby given to the public at large that we, M/S Saur Jagat, the Developers are implementing the Slum Rehabilitation Scheme on Plot bearing CTS No 70, 701 to 9, 76, 76/1 to 166, 77/1 to 13, 78(p), 78/3 (p), 78/4 to 10 of Village Haryali at Lokmanya Nagar, Vikhroli (West) known as Shree Siddhivinayak SRA CHS Ltd with adjoining slum plot bearing CTS No. 69, 69/1 to 23 of Village Haryali at Lokmanya Nagar, Vikhroli (West) ("the said property").  
 In respect of CTS Nos 76, 76/1 to 166, the following title documents have been lost/misplaced-  
 i. Original Conveyance Deed dated 19.01.1996 executed by and between Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumanth Phakadu Sonawane and (ii) Jagannath Hanumanth Sonawane (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BBJ/256/1996**.  
 ii. Original Conveyance Deed dated 19.01.1996 executed by Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumanth Phakadu Sonawane and (ii) Prabhakar Hanumanth Sonawane (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BBJ/256/1996**.  
 iii. Original Conveyance Deed dated 08.07.1974 executed by Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas, being the only survivor of Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumanth Phakadu Sonawane Proprietor of N.P.Sonawane & Co. (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **2415/1974**.  
 iv. Original Release Deed dated 2004 executed by and between Mali Harish Detake (therein the Releasor) and (a) Prabhakar Hanumanth Sonawane, (b) Jagannath Hanumanth Sonawane and (c) Anjanabhai Hanumanth Sonawane (therein the Releasees), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BDR-729/192004**.  
 In respect of CTS Nos 78 (pt), 78/4 to 10, the following title documents have been lost/misplaced.  
 i. Original Deed of Conveyance dated 06.12.2009 executed by (a) Pratapsinh Shoorji Vallabhdas, (b) Dilipsinh Shoorji Vallabhdas and (c) Jyotsna Vikramsinh Vallabhdas, the Vendors in favour of (a) Prabhakar Hanumanth Sonawane and (b) Jagannath Hanumanth Sonawane, the Purchasers, duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BDR-13/10367/2009**.  
 NOTICE is hereby given to all persons that no to deal or carry out any transaction with anyone on behalf of the said missing documents. If anyone has any objection and/or claim then kindly inform the undersigned in writing within 7 days from this presents. And the objections and/or claims, if any, received after the time period of 7 days then the objections and/or claims of such entities/persons shall be treated as waived and not binding on us. The public at large is hereby also informed that any use of the said title documents anywhere in any manner will be treated as null and void and M/S Saur Jagat, shall not be responsible for any such acts and deeds.  
**M/S SAUR JAGAT**  
 Ground Floor, Sharda Sangeet Vidyalaya,  
 M. K. Marg, Kalanagar, Bandra (E),  
 Mumbai 400 051  
 Dated this 3rd day of August 2019

**भारत सरकार**  
**वसुली अधिकारी - २, हेद रिक्करी ट्रायब्यूनल - १, बंगलुरु**  
**जीवन विलिंग, २ च मजला, नं. ४, सेतेसिनी रोड, बंगलुरु - ५६००२५**  
**डीसीपी नं. ११४२२२, ओ ए.नं. १३४४/२०१४ मधील**  
 पंजाब नॅशनल बँक, एअरप्लेन शाखा, १ला मजला, बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१  
 विरुद्ध ... सर्टिफिकेट होल्डर बँक नं. ५  
 म. रोड अँड टेलर इंडिया लिमिटेड, मॅरिथॉन इन्व्हाउ आयटी पार्क, बी२/५०१ व सी/५०१, ५वा मजला, जीके मार्ग, लोअर पर्ले (पश्चिम), मुंबई - ४०००१३.  
 आणि इतर ... सर्टिफिकेट डेटर्स  
**मालमत्तेच्या प्रकटीकरणासाठी आदेश**  
 प्रति,  
 १. मं. अंजनेय होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, मॅरिथॉन इन्व्हाउ आयटी पार्क, बी२/५०१ व सी/५०१, ५वा मजला, जीके मार्ग, लोअर पर्ले (पश्चिम), मुंबई - ४०००१३.  
 २. श्री. नितीन शंभुकर कसलीवाल नं. १, सी.एड. ४५, कफ परॅड, प्रॅसिडेंट हॉटेलजवळ, कोलाबा, मुंबई - ४००००५.  
 याशिवाय येथेही: कांता, प्लॉट नं. १, लिटिल मिन्न रोड, मलबार हिल्स, मुंबई - ४००००६.  
 ज्याअर्थी सर्टिफिकेट डेटर्स यांना डिमांड नोटिसा पाजून त्यांनी रिक्करी सर्टिफिकेटमध्ये नमूद केलेली रक्कम भरण्यास सांगितले आहे आणि त्याचे पालन आजच्या तारखेपर्यंत झालेले नाही.  
 ज्याअर्थी, एक सर्टिफिकेट होल्डर बँक पंजाब नॅशनल बँक यांनी अर्ज दाखल करून सर्टिफिकेट डेटर्स यांना त्यांच्या सर्व मालमत्तांचे (असेट्सचे) प्रकटीकरण करावे असे आदेश देण्याची मागणी केलेली आहे, दि. रिक्करी अँड हेद अँड बँकर्सची कायदा, १९९३ च्या कलम २८(४अ) खाली माला देण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांस, याद्वारे आदेश देण्यात येत आहे की:  
 अ. सर्टिफिकेट डेटर्स मं. अंजनेय होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री. नितीन शंभुकर कसलीवाल यांना याद्वारे आदेश देण्यात येत आहे की त्यांनी या ट्रायब्यूनलसमोर दि. १४/०८/२०१९ रोजी, त्यांच्या सर्व मालमत्तांबद्दलचे व मालमत्तांतील हितसंबंधांच्या तपशीलांबद्दलचे शपथपत्र दिलेले स्टेटमेंट, मानीय दिव्ही चक न्यायालय एफएओ ३६९/१९९६ आणि सीएम १५०८३/२०१४ कुमुद शर्मा दि. महेंद्र मुकुंद शर्मा मधील दिनांक २४/०५/२०१७ च्या आदेशाच्या परिशिष्ट ए-१ मध्ये दिलेल्या नमुनासुरात, योग्य ते बदल करून, भरून ते या ट्रायब्यूनल कडे, सीएचबी नं. ५ पंजाब नॅशनल बँक यांना प्रत देऊन, उपरोक्त शर्तीत दिनांक १४/०८/२०१९ पर्यंत पाठवावे.  
 ब. सर्टिफिकेट डेटर मं. अंजनेय होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, अधिकृत सहीकराद्वारे आणि सर्टिफिकेट डेटर श्री. नितीन शंभुकर कसलीवाल, यांना या ट्रायब्यूनलसमोर व्यक्तित्वाः कायदेशीर सल्लागारास किंवा कायदेशीर सल्लागाराशिवाय, दि. १९/०८/२०१९ रोजी, मातमत्तेच्या अपेक्षित कोणतेही स्पष्टीकरण आवश्यक असल्यास पुरवण्यासाठी हजर होण्याचे आदेश देण्यात येत आहेत. निमित्त केलेल्या ताखलेल्या, या ट्रायब्यूनलच्या पूर्व परवानगीशिवाय आणि पुरेशा कारणांशिवाय ट्रायब्यूनलसमोर गैरहजर राहिल्यास कर्जादादाबद्दल अन्य कायदाही केले जाईल, ज्यात आरडीबी कायदा १९९३ च्या कलम २५(ब)चा समावेश असेल.  
 हे चुन्याद्वारे ताबडतोब पालनासाठी आहे.  
 दिनांक २९ जुलै २०१९ रोजी माझ्या सही व या ट्रायब्यूनलच्या शिक्क्याखाली देण्यात आले.  
**दीपा इंदु शाणी,**  
**वसुली अधिकारी - २**  
**हेद रिक्करी ट्रायब्यूनल - १**  
**बंगलुरु**

**Syncom Formulations (I) Ltd.**  
 CIN: L24239MH1985PLC047799  
 Regd. Off.: Nrg Industrial Estate, Off. Mahalakshmi Chowk Road, Andheri (E), Mumbai - 400 051  
 Email: formulations@syncom.in, Website: www.sfl.in

**NOTICE**  
 NOTICE pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015 is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 14th day of August, 2019 at 4:00 PM. at the Corporate Office of the Company to consider and approve the Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended on 30th June, 2019 along with other routine business. For further details, please refer the web link: <http://www.sfl.in> & [http://www.bseindia.com/stock-shares-price/syncom-formulations-\(india\)-fdyncom0524470](http://www.bseindia.com/stock-shares-price/syncom-formulations-(india)-fdyncom0524470)

**FOR SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED**  
 Place : Indore Shubham Dubey  
 Date : 01/08/2019 Company Secretary & Compliance Officer  
 ANIL PNB

**एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड**  
 नोंदीत कार्यालय: १७ वा मजला, निमल विल्डिंग, नॉरिन पॉइंट, मुंबई ४०० ०२९  
 सीआयएन: एल५१५०५एमएच१९६२पीएलसी०१२४२५  
 टेलिफोन: +९१ २२ २२२३०५५/४०२९९०००  
 फॅक्स: +९१ २२ २२२०७९५५  
 ई-मेल: [investors@elpro.co.in](mailto:investors@elpro.co.in)  
 संकेतस्थळ: [www.elpro.co.in](http://www.elpro.co.in)

**सूचना**  
 सिक्कुरिटी अँड एक्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सिफिटि) अंतर्गत अंतर्गत डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४७ महत्वाच्या विनियमन २९ नुसार याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इतर बाबींबरोबर, दिनांक ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीत आलेखान्वये विविध निष्कर्ष विचारता येणे आणि मान्य करणे याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्या नोंदीत कार्यालयात घेण्याचे घोषित केले आहे.  
 पुढे, कंपनीत पालिसी अंतर्गत प्रिव्हेंशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंगच्या शर्तीसुद्धा कंपनीच्या तारणात्मक वित्तीयव्यवहारांसाठी ट्रेडिंग विंडो कंपनीच्या पदसिद्ध व्यक्ती आणि/किंवा त्यांचे नातेवाईकांसाठी १ जुलै, २०१९ पर्यंत नकारात्मक घोषणा ४८ तासांपर्यंत बंद राहिली.  
 सर सूचना कंपनीच्या ([www.elpro.co.in](http://www.elpro.co.in)) या संकेतस्थळावर आणि सीएफडी लिमिटेडच्या ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.  
 मंडळाच्या आदेशावरून सही /- मुंबई ३१ जुलै, २०१९ निमल घोसास्ता

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE is hereby given to the public at large that we, M/S Saur Jagat, the Developers are implementing the Slum Rehabilitation Scheme on Plot bearing CTS No 70, 701 to 9, 76, 76/1 to 166, 77/1 to 13, 78(p), 78/3 (p), 78/4 to 10 of Village Haryali at Lokmanya Nagar, Vikhroli (West) known as Shree Siddhivinayak SRA CHS Ltd with adjoining slum plot bearing CTS No. 69, 69/1 to 23 of Village Haryali at Lokmanya Nagar, Vikhroli (West) ("the said property").  
 In respect of CTS Nos 76, 76/1 to 166, the following title documents have been lost/misplaced-  
 i. Original Conveyance Deed dated 19.01.1996 executed by and between Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumanth Phakadu Sonawane and (ii) Jagannath Hanumanth Sonawane (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BBJ/256/1996**.  
 ii. Original Conveyance Deed dated 19.01.1996 executed by Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumanth Phakadu Sonawane and (ii) Prabhakar Hanumanth Sonawane (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BBJ/256/1996**.  
 iii. Original Conveyance Deed dated 08.07.1974 executed by Pratapsinh Shoorji Vallabhdas (therein the Vendor), Jyotsna Vikramsinh Shoorji Vallabhdas, being the only survivor of Vikramsinh Shoorji Vallabhdas (therein 1st Confirming Party), (i) Pratapsinh Shoorji Vallabhdas and (ii) Dilipsinh Shoorji Vallabhdas as executors of the Last Will dated 13.09.1964 of Bai Jayalaxmi Shoorji Vallabhdas (therein 2nd Confirming Party), Dilipsinh Shoorji Vallabhdas (therein 3rd Confirming Party) and (i) Hanumanth Phakadu Sonawane Proprietor of N.P.Sonawane & Co. (therein the Purchaser), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **2415/1974**.  
 iv. Original Release Deed dated 2004 executed by and between Mali Harish Detake (therein the Releasor) and (a) Prabhakar Hanumanth Sonawane, (b) Jagannath Hanumanth Sonawane and (c) Anjanabhai Hanumanth Sonawane (therein the Releasees), duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BDR-729/192004**.  
 In respect of CTS Nos 78 (pt), 78/4 to 10, the following title documents have been lost/misplaced.  
 i. Original Deed of Conveyance dated 06.12.2009 executed by (a) Pratapsinh Shoorji Vallabhdas, (b) Dilipsinh Shoorji Vallabhdas and (c) Jyotsna Vikramsinh Vallabhdas, the Vendors in favour of (a) Prabhakar Hanumanth Sonawane and (b) Jagannath Hanumanth Sonawane, the Purchasers, duly registered with the Sub-Registrar of Assurances under No. **BDR-13/10367/2009**.  
 NOTICE is hereby given to all persons that no to deal or carry out any transaction with anyone on behalf of the said missing documents. If anyone has any objection and/or claim then kindly inform the undersigned in writing within 7 days from this presents. And the objections and/or claims, if any, received after the time period of 7 days then the objections and/or claims of such entities/persons shall be treated as waived and not binding on us. The public at large is hereby also informed that any use of the said title documents anywhere in any manner will be treated as null and void and M/S Saur Jagat, shall not be responsible for any such acts and deeds.  
**M/S SAUR JAGAT**  
 Ground Floor, Sharda Sangeet Vidyalaya,  
 M. K. Marg, Kalanagar, Bandra (E),  
 Mumbai 400 051  
 Dated this 3rd day of August 2019

**खांडवाला सिक्कुरिटी लिमिटेड**  
 सीआयएन: L67120MH1993PLC070709  
 नोंदीत कार्यालय: तळ मजला, विकास विल्डिंग, ग्रीन स्ट्रीट, फॉर्ट, मुंबई-४०००२३.  
 टेलि. नं.: ९१-२२-२०४६७३७३/७४; फॅक्स नं.: ९१-२२-२०४६७३७३/७४;  
 ईमेल आयडी: [investorgrievances@kslindia.com](mailto:investorgrievances@kslindia.com); वेबसाईट: [www.kslindia.com](http://www.kslindia.com)

**२६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि ई-मतदान माहिती हारांसंबंधी नोटीस**  
 याद्वारे सूचित करण्यात येत आहे की २६ मे २०१९ तारखेच्या एजीएम नोटीशियांचे नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडण्यासाठी, खांडवाला सिक्कुरिटी लिमिटेडच्या सभासदांची सव्वीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होईल. ३० ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधील (सीसीआय) सी.के.नायडू हॉल, त्रेवर्न स्टॅडियम, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० येथे घेण्यात येईल.  
 डिजिटल वॉटिंग सिस्टिम/इ-वॉटिंग सिस्टिम आणि शेअर ट्रायब्यूनल एजन्स्येसचा ज्या सभासदांचे ईमेल अॅड्रेस नोंदीत आहेत, त्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २०१८-१९ ह्या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल पाठवण्यात आलेला आहे. इतर सर्व सभासदांना अनुमतीप्राप्त प्रकाराद्वारे त्यांच्या नोंदीतून पर्यावरण वास्तविक प्रती पाठवण्यात आलेल्या आहेत. एजीएमची नोटीस आणि वार्षिक अहवाल २०१८-१९ हे कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच [www.kslindia.com](http://www.kslindia.com) येथे उपलब्ध आहेत.  
 कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ द्वारे सुधारणा करण्यात आल्याप्रमाणे आणि सेबी (सूचीकरण आबंधने व प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ चे नियम ४४ आणि त्यात तदुद्दीच्या अनुषंगाने, कार्वाही फिन्टरेज लिमिटेडद्वारे ("कार्वाही") प्रदान करण्यात आलेल्या दुरुस्थ ई-मतदान सुविधेद्वारे एजीएम नोटीशियांमधील सर्व टाबावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बाबतच्याची सुविधा आपल्या सभासदांना प्रदान करतांना कंपनीला आनंद होत आहे.  
 सर्व सभासदांना याद्वारे कळवण्यात येत आहे की:

- वार्षिक अहवाल पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा तारीख १ ऑगस्ट २०१९ अशी आहे.
- दुरुस्थ ई-मतदानाला मंगळवार, २७ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता (आयएसटी) सुरुवात होईल आणि बुधवार, २९ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (आयएसटी) ते समाप्त होईल. दुरुस्थ ई-मतदान मॉड्यूल हे २९ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ५.०० नंतर मतदानासाठी कार्यालय अकायव्हिबल करण्यात येईल.
- २२ ऑगस्ट २०१९ ह्या कड-ऑफ तारखेला एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅटरीयलाइज्ड स्वरूपात सर्वे घारण करणारे सभासद हे दुरुस्थ ई-मतदानाची तसेच एजीएमच्या ठिकाणी वॉट/मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी हक्कदार आहेत.
- एजीएमची नोटीस पाठविल्यानंतर शेअर्सचे संपादन करणारी आणि कंपनीची सभासद होणारी आणि कड-ऑफ तारखेला म्हणजेच २२ ऑगस्ट २०१९ रोजी शेअर्स घारण करणारी कोणताही व्यक्ती, [evoting@karvy.com](mailto:evoting@karvy.com) येथे विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकते.
- वॉटिंगद्वारे/मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल आणि दुरुस्थ ई-मतदानाद्वारे मतदान न केलेले सभासद हे एजीएमच्या ठिकाणी मतदानाचा हक्क बाबतून शकतील. दुरुस्थ ई-मतदानाद्वारे अपोअरच मतदान केलेले सभासद हे एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्याचा हक्क असणार नाही.
- दुरुस्थ ई-मतदानासंबंधी अधिक तपशीलांसाठी, वरच्या वार्षिक अहवालात पाठविल्या पद्धतीने आलेली ई-मतदान सुविधेसाठीची प्रक्रिया व स्वरूप हांचा संदर्भ घ्या. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया यावर विचारण्या जाणाऱ्या प्रश्नांचा (एकपत्रातूनच) आणि <https://evoting.com> (Karvy ह्या वेबसाइट) च्या डाउनलोडस विभागात उपलब्ध असणाऱ्या मागण्याकांसाठी ई-मतदान वापरकर्त्या पुस्तिका संदर्भ घ्या. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठीच्या सुविधेची संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, कृपया अधिक स्पष्टीकरणासाठी श्री. मोहनमो मोहनमो उदित, कार्वाही फिन्टरेज प्रायव्हेट लिमिटेड, नागाक्रमगुडा, नाचिबावली, हैदराबाद-५०००३२ किंवा दुरुस्थ नं. ०१०-६९९६-९५६२ येथे संपर्क साधा किंवा १८००-३४-५४-००१ ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.  
 कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९९ आणि सेबी (सूचीकरण आबंधने व प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ चे नियम ४२ यांच्यामधील तदुद्दीच्या अनुषंगाने याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका हे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळीही शुद्ध, २२ ऑगस्ट २०१९ ते शुक्रवार, ३० ऑगस्ट २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीसाठी बंद राहतील.

खांडवाला सिक्कुरिटी लिमिटेड  
 स्वाक्षरी/-  
 पोरा खांडवाला  
 व्यवस्थापकीय संचालक  
 मुंबई  
 दिनांक: २ ऑगस्ट २०१९

**PUBLIC NOTICE**  
 I, Saraswati Pahal Singh (Owner) is going to sell my Flat bearing Flt No. 4022, 'A' Wing, The Kandivali Kanakia Park - 1 CHS, Opp. The Avenue Hotel, Rajshree Shahu Marg, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400101. Any person or persons having any right, title or interest by way of inheritance or claim against the said flat and shares no.091 to 095, should send their claims in writing to the undersigned along with documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of publication of the said notice, failing which claims if any shall be deemed to have been waived.  
 Sd/-  
**Place: Mumbai Saraswati Pahal Singh (Owner)**  
 Date: 02/08/2019

**टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड**  
 सीआयएन: L15420PN1933PLC133303  
 नोंदीत कार्यालय: पी.ओ. टिळकनगर, का. श्रीवृंदा, वि. अहमदनगर जिल्हा - ४३१ २००.  
 कॉर्पोरेट कार्यालय: ३ च मजला, ऑडिओविजिटा इन्फो, चर्चगेट, बंधवळ - ४०० ०२०.  
 ई-मेल: [investor@tilak.com](mailto:investor@tilak.com); वेबसाईट: [www.tilak.com](http://www.tilak.com)  
 शुद्धकी: +९१ २२ २२८२७९५/१८ शुद्धकी: +९१ २२ २२०६९५०४

**सूचना**  
 सेबी (एअरओआर) विनियमन, २०१५ चे विनियम २२ महत्वाच्या विनियमन २० अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, असा कार्यालय दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीत आलेखान्वये विविध निष्कर्ष विचारता येणे आणि मान्य करणे याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्या नोंदीत कार्यालयात घेण्याचे घोषित केले आहे.  
 सर सूचना कंपनीच्या ([www.tilak.com](http://www.tilak.com)), वेबसाईटवर [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व एअरओआर वेबसाईटवर [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर प्राप्त झालेले आहे.  
 टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कार्यालयीन सही /-  
 पोरा चर्चगेट  
 कंपनी संचालक  
 दिनांक: मुंबई  
 दिनांक: ०२ ऑगस्ट, २०१९

**परिशिष्ट 4**  
 नियम 8(1) पहा  
 ताबा सूचना  
 (स्वावर मालमत्तेसाठी)

**ज्या अर्थी,**  
 निम्न स्वाक्षरीकार इंडियाब्युल्स हार्जसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922L2005PLC136029) सिक्कुरिटीइंटरनेशन ऑफ फायनान्सियल असेट्स एण्ड रिस्कमॅनेज्मन्ट ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरनेट एण्ड, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सर सूचना प्राप्त झालेल्या दिनांकासमूह सख 60 दिवसांच्या आत 17.04.2019 रोजी सूचित नमूद केलेली आणि अधिक रक्कम रु.8,37,91,387/- (रुपये आठ कोटी सव्वीस लाख चौघणहजार चौघरो सव्वीसहजार फक्त) साठी कर्ज खाते रु. HLAPLOW00290576 वारकमेची परत फेड करण्याची दिनांक 15.04.2019 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार फुलवर्चद एक्स्पॉर्टरस प्राइव्हेट लिमिटेड, प्रिप्र फुलवर्चद अग्रवाल, प्रिप्र अग्रवाल (कुल्लुखवार पत्राद्वारे प्रिप्र फुलवर्चद अग्रवाल) पीएसओएयर्स लिमिटेड (कॉर्पोरेट जलिव्यदार) सह यांना कलम 13(12) सह सिक्कुरिटी इंटरनेट (एफोर्समेंट) रुक्य, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात जारी केली. सर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सर रकमचाये कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्कुरिटी इंटरनेट (एफोर्समेंट) रुक्य, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात खाली वर्नन केलेल्या मालमत्तेच्या निम्न स्वाक्षरीकाराने प्रतीकात्मक ताबा 02.08.2019 रोजी घेतलेला आहे.  
 विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाब्युल्स हार्जसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रु. 8,37,91,387/- (रुपये आठ कोटी सव्वीस लाख चौघणहजार चौघरो सव्वीसहजार फक्त) पुढील व्याज 15.04.2019 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.  
 कर्जदारांचे लक्ष कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.  
**स्वावर मालमत्तेचे वर्णन**  
 संपूर्ण बंगला मापित अंदाजित 12,100 स्क्.फीट व्हिप्ट अग्र तळ, पहला आणि दुसरा मजला घे भाग घी सर्व तयार केलेली संरचना बंगल्या ची एकत्रित सर्व घार बाजूस खुली जागा सह जे निमल ग्रेन्डयुअर मधील कुलाबा विभागातील प्लॉट केडस्ट्रल सर्वे नं.85, रस्ता नं.25, कफ परॅड, छत्राट रोड आणि कफ परॅड रोड च्या जंक्शन वर स्थित, मुंबई-400005, महाराष्ट्र (कफ परॅड प्रॉपर्टी), स्वाटिकाणी असलेली सर्व जुडलेली मालमत्ता समाविष्ट.  
 सर मिळकतीच्या चतु:सिमा खाली दिल्याप्रमाणे आहेत.  
 पूर्व : टायटल डीड अनुसार पश्चिम : टायटल डीड अनुसार  
 दक्षिण : टायटल डीड अनुसार उत्तर : टायटल डीड अनुसार  
 तारीख: 02.08.2019 सही/- अधिकृत अधिकारी  
 स्वळ: मुंबई इंडियाब्युल्स हार्जसिंग फायनान्स लिमिटेड

**परिशिष्ट 4**  
 नियम 8(1) पहा  
 ताबा सूचना  
 (स्वावर मालमत्तेसाठी)

**ज्या अर्थी,**  
 निम्न स्वाक्षरीकार इंडियाब्युल्स हार्जसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922L2005PLC136029) सिक्कुरिटीइंटरनेशन ऑफ फायनान्सियल असेट्स एण्ड रिस्कमॅनेज्मन्ट ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरनेट एण्ड, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सर सूचना प्राप्त झालेल्या दिनांकासमूह सख 60 दिवसांच्या आत 09.05.2019 रोजी सूचित नमूद केलेली आणि अधिक रक्कम रु.69,62,44,526/- (रुपये षोडसहजार कोटी बासठ लाख चव्वेचाळीस हजार पाचशे सव्वीस फक्त) साठी कर्ज खाते रु. HLAPLOW00200566 वारकमेची परत फेड करण्याची दिनांक 09.05.2019 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार फुलवर्चद एक्स्पॉर्टरस प्राइव्हेट लिमिटेड, प्रिप्र फुलवर्चद अग्रवाल, प्रिप्र अग्रवाल (कुल्लुखवार पत्राद्वारे प्रिप्र फुलवर्चद अग्रवाल) पीएसओएयर्स लिमिटेड (कॉर्पोरेट जलिव्यदार) सह यांना कलम 13(12) सह सिक्कुरिटी इंटरनेट (एफोर्समेंट) रुक्य, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यात जारी केली. सर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सर रकमचाये कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्कुरिटी इंटरनेट (एफोर्समेंट) रुक्य, 2002 चा नियम 8 अ